

Ref: CVL\SE\19-20

13th November, 2019

To,	To,
BSE Limited	National Stock Exchange of India Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Dalal Street, Mumbai - 400 001	Bandra (East), Mumbai - 400 051
Scrip Code: 511413	Symbol: CREST
ISIN: INE559D01011	Series: EQ

Sub: Newspaper Advertisement of Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and half year ended 30th September, 2019.

Dear Sir / Madam.

With reference to the captioned subject, we are enclosing herewith copy of newspaper advertisement published in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) in respect of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and half year ended 30th September, 2019.

Kindly take the same on your records.

Thanking you.

Yours faithfully,

For Crest Ventures Limited

Namita Bapna Company Secretary

Encl: a/a

PUBLIC NOTICE

Siddhesh Apartment Co-op Housing Society Ltd. Regd. No. MUM/W-C/HSG/(TC)/9092/400 002, 2nd Khattar Lane, Dr. Babasaheb Jaikar Marg Thakurdwar Mumbai-400 002 Occupant/member late Mr Laxminarayan Jhunjhunwala, Flat No. 1102 and 1105, holding Share Certificate No. 89, bearing distinctive nos. 441 to 445 and Share Certificate No. 92, bearing distinctive nos. 456 to 460 has expired on 31.03.2016 without making Nomination/will, leaving behind 4 legal heirs representative as 1) Mr. Ami Jhunjhunwala (Son), 2) Mrs Neeta Rangta (Daughter), 3) Mrs. Sunita Lhila (Daughter) & 4) Mrs Sweta Jhunjhunwala (Daughter out of four legal heirs his son Mr Amit Jhunjhunwala have applied to the Society for Membership with consent/ affidavit of above legal heirs as per law.

The Society hereby invites claims objections from any other heirs or other claimants/objector to transfer the Shares & interest of the deceased member within a period of 15 days from publication of this notice if claims with documentary evidence is not received within prescribed period the society shall be free to transfe shares & interest of deceased member to his Son Mr. Ami Jhunjhunwala

> For SIDDHESH CO-OP HSG. SOC. LTD.

Sd/-SECRETARY Mumbai

12-11-19

BRAWN BIOTECH LIMITED

CIN:L74899DL1985PLC022468

REGD. OFFICE: 4B, Asaf Ali Road, II Floor, Delhi Stock Exchange Building, New Delhi - 110002 Extract of Standalone Un-Audited Financial Results for the quarter and half year ended 30th September 2019

	(Rs. In Lacs)									
		Standalone								
SI.		Quarter	Quarter	Quarter	Half-yearly	Half-yearly	Year			
No.	Particulars Particulars	ended	ended	ended	ended	ended	ended			
	1	30.09-2019	30.06-2019	30.09.2018	30-09-2019	30-09-2018	31.03-2019			
1	Total income from operation	1,191.27	1,785.90	1,503.73	2,977.17	2,866.04	6,591.68			
2	Net Profit/(Loss) from ordinary activities	34.01	53.71	39.31	87.71	76.59	133.29			
	after tax									
3	Net Profit/(Loss) for the period after tax	34.01	53.71	39.31	87.71	76.59	133.29			
	(after extraordinary items)									
4	Total Comprehensive Income for the period	31.07	48.62	40.62	79.69	81.72	138.82			
	[Comprising Profit/(Loss) for the period (after									
	tax) and Other Comprehensive Income]									
5	Equity Share Capital	300.03	300.03	300.03	300.03	300.03	300.03			
6	Reserve (excluding Revaluation Reserves as	-		-	-	-	-			
	shown in the balance sheet of previos year									
7	Earning per share (before extraordinary									
	items)(not annualised): (of rs. 10 each)									
	(a) Basic (Rs.)	1.04	1.62	1.35	2.66	2.72	4.63			
	(b) Diluted (Rs.)	1.04	1.62	1.35	2.66	2.72	4.63			
8	Earning per share (after extraordinary items)									
	(not annualised): (of rs. 10 each)									
	(a) Basic (Rs.)	1.04	1.62	1.35	2.66	2.72	4.63			
	(b) Diluted (Rs.)	1.04	1.62	1.35	2.66	2.72	4.63			

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly financial Results filed with the Stock Exhanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the company's website (www.brawnbiotech.com)
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held or
- The Financials have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ins-AS) the extent applicable. The Company has for the first time adopted IND-AS beginning 01th April 2017 with transition date of 01st April, 2016
- I- The Company is engaged primarily in the business of Pharmaceuticals. Accordingly, there is no separate reportable segments as per Ind-AS 108 dealing with Operating Segments.
- Previous year/period figures have been regrouped/rearranged, wherever necessary to make them comparable with the curren

Brij Raj Gupta Director DIN NO. 00974969 Date: 12.11.2019



UGRO CAPITAL LIMITED

(Formerly known as Chokhani Securities Limited) CIN: L67120MH1993PLC070739

Regd. Office: Equinox Business Park, Tower 3, 4th Floor, LBS Road, Kurla (West), Mumbai - 400070 Telephone: +91 22 48918686 E-mail: yougrow@ugrocapital.com Website: www.ugrocapital.com

Statement of Unaudited Financial Results For The Quarter and Half Year Ended 30th September, 2019 ₹ in lakhs

Sr.	Particulars	Quarter ended	Half Year	Quarter ended
No.		30-Sep-19	ended 30-Sep-19	30-Sep-18
		Reviewed	Reviewed	Unaudited
1	Total income from operations	2,166.00	3,910.46	768.50
2	Net Profit / (Loss) for the period	(610.79)	(833.32)	167.15
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items #)			
3	Net Profit / (Loss) for the period before tax	(610.79)	(833.32)	(144.38)
	(after Exceptional and/or Extraordinary items #)			
4	Net Profit / (Loss) for the period after tax	(589.07)	(772.71)	61.97
	(after Exceptional and/or Extraordinary items #)			
5	Total Comprehensive Income for the period	(586.43)	(769.75)	61.97
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other			
	Comprehensive Income (after tax)]			
6	Equity Share Capital	5,689.74	5,689.74	1,534.60
7	Earnings Per Share (of ₹ 10/- each)			
	Basic	(0.91)	(1.20)	0.11
	Diluted	(0.87)	(1.14)	0.10
Note	oc.			

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 11th November, 2019. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results is available on the website of the Company i.e. www.ugrocapital.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Ltd. (www.bseindia.com)

- Exceptional items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules.

For UGRO Capital Limited Sd/-

(₹ in Lakhs)

Place: Mumbai Shachindra Nath Date: 11th November, 2019 **Executive Chairman & Managing Director**



CREST VENTURES LIMITED

Registered Office: 111, Maker Chambers IV, 11th Floor, Nariman Point, Mumbai - 400 021.

Tel No: 022-4334 7000 Fax No: 022-4334 7002 CIN: L99999MH1982PLC102697 Website: www.crest.co.in Email: secretarial@crest.co.in

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

HALF YEAR ENDED 30[™] SEPTEMBER. 2019

		CONSOLIDATED					
			STANDALONE		CONSOLIDATED		
Sr		Quarter	Half year	Quarter	Quarter	Half year	Quarter
Nο	Particulars	ended	ended	ended	ended	ended	ended
		30.09.2019	30.09.2019	30.09.2018	30.09.2019	30.09.2019	30.09.2018
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	817.52	1,585.19	736.68	1,776.42	3,295.82	1,318.67
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	152.91	361.12	317.42	559.75	914.00	321.61
	Exceptional and/or Extraordinary items)						
3	Net Profit / (Loss) for the period before tax	152.91	361.12	317.42	559.75	914.00	321.61
	(after Exceptional and/or Extraordinary items)						
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	50.47	215.36	215.68	1,488.54	2,412.36	1,491.43
5	Total Comprehensive Income for the period	48.40	154.06	213.63	1,480.89	2,346.36	1,489.98
	[Comprising Profit / (Loss) for the period						
	(after tax) and Other Comprehensive Income						
	(after tax)]						
6	Equity Share Capital	2,844.98	2,844.98	2,844.98	2,844.98	2,844.98	2,844.98
7	Earning per share (EPS) (in ₹)						
	(on Weighted Average number of shares)						
	(Face Value of ₹10/- each)						
	Basic (in ₹)	0.18	0.76	0.77	5.23	8.48	5.33
	Diluted (in ₹)	0.18	0.76	0.77	5.23	8.48	5.33

Notes:

Place : Mumbai

Date: November 12, 2019

- *After share of profit/(loss) of Associates
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on
- The Company has adopted Indian Accounting Standards ('Ind AS') as notified under the Companies Act 2013 ('the Act'), from April 01 2019 with the effective date of such transition being April 01, 2018. Such transition had been carried out from the erstwhile Accounting Standards as notified (referred to as 'the Previous GAAP'). Accordingly, the impact of transition has been recorded in the opening reserves as at April 01, 2018 and the corresponding figures, presented in these results, have been restated/reclassified.
- The statement does not include Ind AS compliant results for the previous year ended March 31, 2019 as the same are not mandator as per SEBI's circular dated July 05, 2016.
- The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The Quarterly Financial Results are available on the Company's website viz. www.crest.co.in and on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited viz. www.bseindia.com and www.nseindia.com respectively For Crest Ventures Limited.

Sd/-

Vijay Choraria Managing Director [DIN: 00021446]

Abbott India Limited

CIN: L24239MH1944PLC007330

Registered Office: 3, Corporate Park, Sion-Trombay Road, Mumbai - 400 071 Tel No.: 022-6797 8888 / 3816 2000 Fax No.: 022-6797 8727 / 3816 2400 Email: investorrelations.india@abbott.com Website: www.abbott.co.in

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended September 30, 2019

(₹ in Lakhs excent earnings per share)

		Quarte	r ended	Half yea	r ended	Year ended
Sr.	Particulars	September 30,	September 30,	September 30,	September 30,	March 31,
No.	Faiticulais	2019	2018	2019	2018	2019
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	1083,70	1004,25	2112,19	1870,93	3791,8
2	Net Profit for the period (before Tax,					
	Exceptional and/or Extraordinary items)	216,26	213,96	403,21	342,52	698,8
3	Net Profit for the period before tax (after					
	Exceptional and/or Extraordinary items)	216,26	213,96	403,21	342,52	698,8
4	Net Profit for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	178,33	137,68	295,27	220,08	450,3
5	Total Comprehensive Income for the					
	period [comprising Profit for the period					
	(after tax) and Other Comprehensive					
	Income (after tax)]	176,74	137,40	293,16	219,53	448,
6	Equity Share Capital	21,25	21,25	21,25	21,25	21,
7	Reserves (excluding Revaluation					
	Reserve) as shown in the Audited					
	Balance sheet of previous year	-	-	-	-	1987,
8	Earnings Per Share ₹ (Face value of					
	₹10/- each) (not annualised except for					
	the year ended March)					
	Basic:	83.92	64.79	138.95	103.57	211.
	Diluted :	83.92	64.79	138.95	103.57	211.9

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on the Company's website at www.abbott.co.in.

For and on behalf of the Board of Directors of

Abbott India Limited Ambati Venu **Managing Director**

DIN: 07614849 **□ Abbott**

aurionpro 🥙 **AURIONPRO SOLUTIONS LIMITED**

Regd. Office: Synergia IT Park, Plot No. R-270, T.T.C. Industrial Estate, Near Rabale Police Station, Rabale, Navi Mumbai - 400 701. Phone: +91-22-4040-7070 Fax: +91-22-4040-7080. Email: investor@aurionpro.com: Website: www.aurionpro.com

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2019 ₹ in lakhs Half Year Ended Quarter Ended Sr. **Particulars** 30-Sep-19 | 30-Jun-19 | 30-Sep-18 | 30-Sep-19 | 30-Sep-18 | 31-Mar-19 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited 1 Total Income from Operations 13,394.42 24,081.13 25,412.83 12,348.84 11,732.29 2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional 1.416.86 1.111.47 2.205.23 2,528.33 3,886.67 7,564.60 and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items# 1,416.86 1,111.47 2,205.23 2,528.33 3,886.67 7,564.60 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 1,240.16 1,027.66 1,924.74 2,267.82 3,189.89 6,071.93 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 1,129.69 1,085.27 1,942.52 2,214.96 3,238.07 6,055.84 6 Equity Share Capital 2,287.26 2,323.13 2,363.03 2,287.26 2,363.03 2,363.63 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 47,399.09 Earnings per equity share (for Continuing and Basic (Rs.) 4.48 3.94 7.86 8.45 13.45 24.10

Key numbers of Standalone Financial Results										
Sr.	Particulars	C	uarter Ende	ed	Half Yea	Year Ended				
No.		30-Sep-19	30-Jun-19	30-Sep-18	30-Sep-19	30-Sep-18	31-Mar-19			
140.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
1	Turnover	6,401.80	7,604.82	8,435.58	14,006.62	15,915.60	33,188.57			
2	Profit before tax	309.08	223.78	657.89	532.87	3,734.94	4,896.33			
3	Profit after tax	187.43	108.74	381.24	296.16	3,083.56	3,692.78			

4.48

3.94

7.85

8.45

13.45

24.10

- a) The above is an extract of the detailed format of Statement of unaudited Consolidated Financial Results for the Quarter Ended 30th September 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Ended Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and Company's website viz. www.aurionpro.com.
- b) Figures for previous period / year have been regrouped / reclassified, wherever necessary to make them comparable with those of the current
- d/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind. AS Pules / AS Pules, wh is applicable

Place: Navi Mumbai Date: 12th November 2019

- Diluted (Rs.)

For Aurionpro Solutions Limited Paresh Zaveri Chairman & Managing Director DIN - 01240552

Adfactors 33

Place : Mumbai

Date: November 12, 2019

WEST COAST PAPER MILLS LIMITED

Your partner in progress....

(an ISO 9001 & 14001 and OHSAS 18001 Company)

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE
QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2019

						(Rs. in Crore)
SI.		Quarte	r Ended	Half Yea	Year Ended	
No.	PARTICULARS	30.09.2019	30.09.2018	30.09.2019	30.09.2018	31.03.2019
		Unau	dited	Unau	dited	Audited
1	Income from Operations	510.02	504.81	1,045.26	963.55	1,979.34
2	Profit before interest and Depreciation-EBITDA (Operating)	128.78	134.82	288.00	252.93	511.11
3	Net Profit before Tax and Exceptional Items #	88.40	84.38	212.22	162.81	325.65
4	Net Profit after Tax and Exceptional Items #	81.68	88.15	185.20	172.18	296.00
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	82.02	89.68	184.11	175.06	296.26
6	Equity Share Capital	13.21	13.21	13.21	13.21	13.21
7	Other Equity as shown in the Audited Balance Sheet					1,090.19
8	Earnings Per Share of Rs.2/- each (EPS for the Quarters not annualised)					
	i. Basic (Rs.)	12.37	13.35	28.04	26.07	44.82
	ii. Diluted (Rs.)	12.37	13.35	28.04	26.07	44.82

Notes

Key information on Standalone Unaudited Financial Results (Rs. in Crore)									
	Quarte	r Ended	Half Yea	Year Ended					
PARTICULARS	30.09.2019	30.09.2018	30.09.2019	30.09.2018	31.03.2019				
	Unaudited		Unau	Audited					
Total Income from Operations	509.79	504.82	1045.06	963.57	1979.51				
Profit before Tax	89.14	84.72	211.01	163.15	325.42				
Profit after Tax	82.03	88.49	184.12	172.52	296.06				
Total Comprehensive Income/(Loss) for the period	82.36	90.02	183.03	175.39	296.31				

- 2 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended on 30th September, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 12th November, 2019. The full format of the consolidated and standalone Financial Results for the Quarter and Half Year ended on 30th September, 2019 are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website i.e., www.westcoastpaper.com
- # The Company does not have any Exceptional Items to report in above periods.

By Order of the Board For WEST COAST PAPER MILLS LIMITED

RAJENDRA JAIN Place : Mumbai

Regd. Office: Bangur Nagar, Dandeli - 581 325, District: Uttar Kannada (Karnataka), Phone: (08284) 231391-395 (5 Lines) CIN: L02101KA1955PLC001936, GSTN: 29AAACT4179N1ZO, E-mail: co.sec@westcoastpaper.com • Website: www.westcoastpaper.com

Date: 12th November, 2019 Executive Director & CFO



मी श्रीमती गंगाबेन जग्ग मकवना निवेदन करते की माझे पती श्री जग्ग डी मकवना यांचे दि. 19-10-2017 रोज़ी निधन झाले आहे .आम्ही सर्व त्यांच्या नावे असलेल्या बी--203 प्रियंका कॉम्प्लेक्स को हौस सो ली (पूर्व)जि पालघर नालासोपारा येथे राहत आहे .त्याच्या मृत्यू त्यांचे नावे असलेलै पश्यात वरील पत्नी घर माझ्या नावे करणार आहे .तंरी याबाबतीत कोणाची काही हरकत हे निवेदन प्रसीध्द असेल तर दिनांकापासून 30 झाल्याच्या देवसांच्या आत लेखी स्वरूपात मला कळविण्यात यावे

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Kishanchnad Gokulchand Gupta, is owner of Flat No. C/201, C Gokulchand Gupta, is owner of Flat No. C/Z01, Wing, on the 2nd Floor, having 490 sq. fts. Supe Built-up Area in the Society known as Bhusha Niketan CHS LTD., REG. NO. TNA/(TNA)/HSC //TC)/9885/1998-1999, dated 02/07/1998, a Navghar X Road No. 4(North), Behind S. N. Collage Navghar (El Tutule S. Districtions). Navghar Village, Bhayandar (E), Taluka & District Thane 401 105. Resale Agreement by and between Smt. Vaibhavi Vilas Patil, Agreement date Smt. Valoriavi Vials Patil, Agreement date, 20.06.2006, vide Document Reg. No. TNN-7-5020/2006, on Dated 20.06.2006, Smt. Valbhavi Vilas Patil is legal heir of Shri Vilas Baburao Patil, who was died on 17.04.2006, and nobody else other Legal Heirs (Except Minor Son & Daughter and she is sole Guardian of the Minor Sons) accept her right, title interest to sell to Mr. Kishanchagd Gakulchand title, interest to sell to Mr. Kishanchnad Gokulchan Supta. Society has issued Share Certificate Sr. No 041, Distinctive Share from 201 to 205 (5 Share). Any person/s, banks, financial institution: Any person/s, barks, infanctar institutions individuals, company firms etc. having any claim shal file an objection in writing alongwith documentan evidence within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claim, whatsoever, on the said flat, of which places the accept has any claim. please take a note. DILIP K PANDEY Date : 13/11/2019 Advocate High Court B/109, Bhaidaya Nagar "B" Bldg., Navghar Road, Bhayandar (E), Dist. Thane – 401 105.

अ

क्र

तपशील

समभाग भांडवल

मूळ (रु.)

ठिकाण: मुंबई

दिनांक: ११.११.२०१९

२. सौमिकृत (रु.)

कार्यचलनातून एकूण उत्पन्न

कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ - प्रत्येकी)

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

www.ugrocapital.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)

(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)

कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष

नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)

र्भ सिंडिकेटबैंक SyndicateBank

बोविली पश्चिम शाखा, परेश अपार्टमेंटस् मंडपेश्वर रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई,

मागणी सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत सिंडिकेट बँकचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये त्यांनी दिनांक १०.१०.२०१९ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार: (१) दिनेश जे. सुरानी, (२) जिवराज करमशी सुरानी-ए/५०३, कैलाशधाम कोहौसोलि., प्लेझंट पार्क, मानसरोवर कॉम्प्लेक्स, मिरा भाईंदर रोड, ठाणे-४०११०७. खाते क्रमांक: ५०४५१४०००००५०८ यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत 0१.१0.२0१९ रोजी देय रक्कम रू.१८,१३,४३४.१० (रूपये अठरा लाख तेरा हजार चारशे चौतीस आणि पैसे दहा फक्त) अधिक करारदराने उपरोक्त रकमेवरील पुढील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिकार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर मागणी सूचना राजस्टर्ड एडी पोस्टाने पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता परत प्राप्त झाली. तुमचे खाते एनपीएमध्ये दि.३०.०३.२०१९ रोजी वर्गीकृत करण्यात आले.

तथापि कर्जदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी देय तारखेला उपरोक्त रक्कम तसेच उपरोक्त रकमेवरील करारदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादीसह एकत्रितपणे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत बँकेकडे जमा करावी. सदर करारनामा व दस्तावेजाअंतर्गत कर्जदारांनी प्रतिभूती म्हणून बँकेकडे खाली नमुद केलेली मालमत्ता तारण ठेवली होती.

जर कर्जदार हे उपरोक्तप्रमाणे बँकेकडे रक्कम भरण्यात असमर्थ ठरल्यास, तद्नंतर कायद्याच्या कलम १३(४) अन्वये खाली नमुद प्रतिभूत मालमत्तेसमोर बँकेद्वारा कारवाई केली जाईल आणि जे संपुर्णत: कर्जदारांच्या जोखिम, मुल्य व परिणामावर

कर्जदारांना सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(१३) अन्वये बँकेच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय विक्री. भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे उपरोक्त मालमत्ता हस्तांतरणापासून रोखण्यात येत आहे. सरफायसी कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन केल्यास सरफायसी कायद्यानसार कर्जदार व जामिनदारांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

दिनेश जे. सुरानी व जिवराज के. सुरानी यांच्या मालकीचे ए/५०३, कैलाशधाम कोहौसोलि., प्लेझंट पार्क, मानसरोवर कॉम्प्लेक्स, मिरा भाईंदर रोड, ठाणे-४०११०७. दिनांक : १२.११.२०१९ प्राधिकत अधिकारी. ठिकाण : मुंबई सिंडिकेट बँक

युग्रो कॅपिटल लिमिटेड

(पूर्वीची चोखानी सिक्युरिटीज लिमिटेड)

सीआयएन:एल६७१२०एमएच१९९३पीएलसी०७०७३९

नोंदणीकृत कार्यालय: एकीनोक्स बिझनेस पार्क, टॉवर ३, ४था मजला, एल.बी.एस. रोड,

कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७०. द्रर.:+९१-२२-४८९१८६८६,

ई-मेल: yougrow@ugrocapital.com वेबसाईट: www.ugrocapital.com

२० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेली तिमाही

30.09.2099

पुनर्विलोकीत

२१६६.००

(६१०.७९)

(६१०.७९)

(५८९.०७)

(428.83)

५६८९.७४

(0.99)

(0.20)

संपलेले अर्धवर्ष

30.09.2099

पुनर्विलोकीत

3890.88

(८३३.३२)

(८३३.३२)

(90.500)

(७६९.७५)

4829.08

(9.20)

(9.98)

SHAH CONSTRUCTION COMPANY LIMITED

Registered Office: 11, Shah Industrial Estate, Opp. Anna Temple, New link Road, Andheri (West), Mumbai — 400053. Phone: 022-66920678/79 | Mail ID: scclindia@yahoo.co.in CIN: L45202MH1949PLC007048

Extract of Statement of Standalone Unaudited Results for the Quarter Ended 30/09/2019.							
			(Rs. In Lacs)				
Particulars	Quarter ended 30/06/19	Year Ended 31/03/19	Quarter ended 30/06/18				
	(Unadited)	(Audited)	(Unadited)				
Total income from operations (net)	109.20	561.31	116.63				
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(65.90)	(108.53)	(49.53)				
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(65.90)	(108.53)	(49.53)				
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(65.90)	(108.82)	(49.53)				
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(65.90)	(108.82)	(49.53)				
Equity Share Capital	161.25	161.25	161.25				
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	0	(7,533.30)	0				
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 100/- each) Basic & Diluted (in Rs.)	(40.87)	(67.49)	(30.71)				
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 100/- each) Basic & Diluted (in Rs.)	(40.87)	(67.49)	(30.71)				

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are vailable on the Stock Exchange websites (www.bseindia.com).

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules /AS Rules, whichever is applicable

For Shah Construction Co. Ltd. Sd/- (Dinesh K. Poddar) Place : Mumbai Dated : 12.11.2019 Directore. (DIN NO. 00158597)

रू. लाखात

संपलेली तिमाही

30.09.2096

अलेखापरिक्षित

652.40

9६७.9५

(988.3८)

६१.९७

89.90

9438.80

0.99

0.90

सही / सच्छिंद नाथ

युग्रो कॅपिटल लिमिटेडकरिता

कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2019 Standalone **Particulars** Half-Year Quarter Half-Year Quarter Ended Ended Ended Ended Ended Ended Ended Ended 30.09.2019 | 30.09.2019 | 30.09.2018 | 31.03.2019 | 30.09.2019 | 30.09.2019 | 30.09.2018 | 31.03.2019 Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Unaudited Total Income from operations (net)

Net Profit / (Loss) for the period (before Tax, (14.65)(32.05)(23.74)(104.58)(8.82)(32.58)(29.96)(128.34)Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (14.65) (23.74) (32.05)(104.58) (8.82) (32.58) (29.96)(128.34)4 Net Profit / (Loss) for the period after tax (32.05) (23.74) (104.58) (8.82) (32.58) (29.96) (128.34) (14.65 (after Exceptional and/or Extraordinary item Total Comprehensive Income for the period (14.65) (8.82) (126.45) (32.05)(23.74)(102.20)(32.58)(29.96)[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Incom (after tax)] 6 Equity Share Capital 7.264.10 7.264.10 7.264.10 | 7.264.10 | 7.264.10 | 7.264.10 7 264 10 7 264 10 Reserves (excluding Revaluation Reserves 15,095.10) (15,109.75) (14,856.07) (15,077.70) (9,624.53) (9,633.35) (9.474.32) (9.600.77 as shown in the Balance Sheet of previous accounting year)

JIK INDUSTRIES LIMITED

CIN No: L65990MH1990PLC056475

Regd. Office: Pada No. 3, Balkum, Thane (West) 400608 | Email :admin@jik.co.in | Contact No. +91-022-2533-9740

Notes: 1. The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the company (www.jik.co.in) and on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) 2. The aforesaid unaudited standalone and consolidated financial results for the quarter and half year ended 30 September, 2019 have beer prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 and Regulation 52 of SEBI (Listing Obligation and disclosure

(0.04)

(0.04)

(0.03)

(0.03)

(0.14)

(0.14)

(0.01)

(0.04)

(0.04

(0.04)

Requirements) Regulations, 2015. .The above Unaudited Standalone and Consolidated Financial results of the Company for the quarter and half year ended 30 September 2019 have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on

4. The above Unaudited Standalone and Consolidated Financial results for the quarter and half year ended September 30, 2019 have been

4. The above or inducined statement and consolidated inflational results for the Quarter state of the Company subjected to limited review by the Statutory Auditors of the Company.

5. The Company operated in one segment i.e. Crystal, Glass & allied products as per IND AS 108 and thereof Segment Results and Segment

Information have not been submitted separately. 6. The figures for the previous period, have been regrouped and/or reclassified wherever necessary

(0.02)

(0.02)

For JIK Industries Limited R.G. Parikh Chairman & Managing Director

(रु.लाखात)

Dated: 9 November 2019

8 Earning Per Share (of Rs. 10/- each)

(A) Ordinary Equity Shares

Basic and Diluted

(for continuing and discontinued operations)

(B) 'A' Ordinary Equity Shares (DVR)

विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेड

सीआयएन:एल२४११०एमएच१९९४पीएलसी०७६१५६ नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉमर्स सेंटर, ७८, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४. दूरध्वनी क्र.: ०२२-६१४०६६६६, फॅक्स: ०२२-२३५२१९८०,

UHDIV -मेल: mitesh.manek@vidhifoodcolour.com, वेबसाईट:www.vidhifoodcolour.com

३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

		एकमेव		एक	त्रित
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षित)	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३०.०९.२०१८ (अलेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षित)	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२०१९ (अलेखापरिक्षित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	43८९.0९	904८३.९९	4300.20	4३८९.90	904८३.९९
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	90२७.६५	२१४१.३४	9033.68	90२३.५ ६	2939.33
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	90२७.६५	२१४१.३४	9033.68	90२३.५ ६	2939.33
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८५०.८९	9६9८.३9	७१२.३९	C8C.30	9६0९.८२
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/ (तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	0.89	0.८٩	0.84	0.89	0.69
समभाग भांडवल (समभागाचे दर्शनी मूल्य रू.१/- प्रत्येकी)	899.84	899.84	४९९.४५	४९९.४५	899.84
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	90९७६.६३	-	-	90800.40
उत्पन्न प्रतिभाग (रू.१/- प्रत्येकी)(अखंडीत कार्यचलनाकरिता) मूळ सोमिकत	9.90	3.28 3.28	9.83 9.83	9.00 9.00	3.22 3.22

सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक १२ नोव्हेंबर, २०१९ रोजी झालेल्या संच मंडळाच्या समेत मान्य करण्यात आले. ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील निष्कर्षाचे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ नुसार कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले. सदर निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ आणि लागू मर्यादेत अन्य इतर लेखा योजनानुसार विहितप्रमाणे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१

इंडएएसनुसार तयार केले आहेत कंपनी एकमेव व्यवसाय विभाग नामे फुड कलर्स व केमिकल्सचे उत्पादन व व्यापारात कार्यरत आहे. म्हणून कार्यचलीत विभागाकरिता आवश्यक इंडएएस १०८ नुसार कोणतेह

१ एप्रिल, २०१९ पासून प्रभावी असे इंडएएस ११६ लिझेस कंपनीने स्विकारले आहे आणि भांडवली मालमत्ता कार्यचलीत लिझवर घेण्यात आलेले आहे. सदर व्यवहार फेरबदल

जुने पद्धतीने करण्यात आले आहे. ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता करानंतर नफावरील व्यवहाराचा प्रभाव देण्यात आलेला नाही.

कंपनीने दिनांक २२ एप्रिल, २०१९ रोजी अर्जुन फुड कलरन्टस मॅन्युफॅक्चरींग प्रायव्हेट लिमिटेडचे ग्रासीकरण पुर्ण केले आहे. हे लक्षात घेता अर्जुन फुड कलरन्टस मॅन्युफॅक्चरींग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी विधी स्पेशालिटी फूड इनग्रेडिएन्ट्स लिमिटेडची पुर्णतः मालकीची उपकंपनी झाली आहे. म्हणून सप्टेंबर १८ व मार्च १९ रोजी ाल्या तिमाहीकरिता एकत्रित आकडे दिलेले नाही.

करनिर्धारण कायदा (संधारित) अधिनियम, २०१९ दारे सादर प्रमाणे आयकर कायदा १९६१ चे कलम १९५बीएए अन्वये मान्य पर्याय वापरलेले आहेत. तदनसार ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या सहामाहीकरिता आयकराचे तरतूद कंपनीने मान्य केली आहे आणि सदर कलमातील विहित दराच्या आधारावर त्यांचे स्थगित कर शिल्लक पुन्हा मोजण्यात आले. ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या चालु तिमाहीकरिता नफा व तोटाच्या अहवालात सदर बदलचा संपुर्ण प्रभाव देण्यात आला आहे. मागील कालावधीचे आकडे चालु कालावधी/वर्षासह तुलनायोग्य करण्यासाठी आवश्यक आहे तथे पुनगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

बिपीन एम. माणे

दिनांक: १२ नोव्हेंबर, २०१९

डीआयएन: ००४१६४४

नेस्को लिमिटेड

३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता

एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

							(ক্.লান্তান)	
			एकमेव निष्कर्ष		एकत्रित निष्कर्ष			
अ		संपलेली तिमाही अलेखापरिक्षित		· ·	संपलेली तिमाही अलेखापरिक्षित	संपलेले अर्धवर्ष अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही अलेखापरिक्षित	
क्र	. तपशील	३०.०९.१९	३०.०९.१९	३०.०९.१८	३०.०९.१९	३०.०९.१९	३०.०९.१८	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	93888.03	२१४१७.२७	90493.24	938६३.९०	२१४२३.९७	90498.08	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	८६०७.३५	939८९.५३	६६६७.०७	८६०६.९०	93984.08	६६६०.६३	
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८६०७.३५	939८९.५३	६६६७. ०७	८६०६.९०	93984.08	६६६०.६३	
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	७३९५.८५	99908.92	8९३१.08	७३९५.४०	999८५.३८	४९२४.६०	
4.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	७३९६.८०	999८9.६४	8930.94	७३ ९६.३५	99920.80	४९२४.५१	
ξ.	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २/- प्रती शेअर)	9809.20	9809.30	9809.20	9809.20	9809.20	9809.20	
	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	_	_	-	_	_	
۷.	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)							
	अ. उत्पन्न प्रतिभाग मूळ (रु.) (वार्षिकीकरण नाही)	90.40	94.८७	0.00	90.40	94.८७	६.९९	
	ब. उत्पन्न प्रतिभाग सौमिकृत (रु.) (वार्षिकीकरण नाही)	90.40	94.८७	0.00	90.40	94.८७	६.९९	
l a	प:							

- १. वरील ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित निष्कर्ष लेखासमितीद्वारे पुनर्विलोकीत व शिफारस करण्यात आले आणि तदनुसार ११ नोव्हेंबर, २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सदर निष्कर्षांचे वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित
- पालक कंपनीने इंडएएस ११६-लिझेस लागू केले आहे. भाडेतत्त्व मुदतीवर स्ट्रेट लाईन बेसीसवर कार्यचलीत भाडेपट्टामधुन मान्यताप्राप्त भाडेतत्त्वावरील उत्पन्न कपाती आवश्यकतेनुसार इंडएएस ११६ लिझेस घेण्यात आलेली ज्यामध्ये भाडे मुक्त कालावधी समाविष्ट आहे. म्हणून भाडेतत्त्व मुदतीवर स्ट्रेट लाईन बेसीसवरील पुढील पर्यायासह कंत्राटीदाराने भाडेतत्त्वावरील उत्पन्न समाविष्ट करण्यात आले. परिणामस्वरुपी ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता रु.१६२०.९४
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिताचे (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nesco.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नेस्को लिमिटेडकरित सही /

सुमंत जे. पटेल

कार्यकारी अध्यक्ष

नोंदणीकृत कार्यालयः नेस्को सेन्टर, पश्चिम द्भुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल श्री. राजन ए कचालीया हे फ्लॅट क्र.१३३, ४था मजला, बी विंग, द्वारका को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., जय पाली हिल शांती आश्रमाजवळ, बोरिवली (पश्चिम) मुंबई-४०००९२ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) या जागेचे मालक आहेत. यांनी सदर जागा श्री. विरेंद्र सुरेंद्र रातपुरकर यांच्याकडून नोंदणीकृत करारनामानुसार खरेदी व प्राप्त केली होती ते मुळ करारनामा जसे मे. जय पाली बिल्डर्स व श्री. विरेंद्र सुरेंद्र रातपुरकर यांच्या दरम्यान उपरोक्त फ्लॅटसदंर्भात झालेला दि. १४ ऑगस्ट, १९८४ रोजीचा मुळ करारनामा (दि.१६.११.१९८४ रोजी दस्तावेज क्र. पी-२९४९/१९८४ अंतर्गत मुद्रांकीत व नोंदणीकृत) त्यांच्या ताब्यातून हरवले/ गहाळ झाले आहे.

जर कोणा व्यक्तिस उपरोक्त मालमत्ताबाबत कोणत्याही स्वरुपाचा आक्षेप, दावा, मागणी इत्यादी असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत संपर्क करावा अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक:१२.११.२०१९

दी लिगल सोल्युशन्स+करिता सही/-

हेतल आर. चोथानी वकील/भागीदार ए-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

#- अपवादात्मक बाब हे एएस नियमानुसार नफा व तोटा अहवालात तजवीज केले आहे

क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेड

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात

आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सदर वित्तीय निष्कर्षांचे व अहवालाचे लेखासमितीद्वारे

पुनर्विलोकन करण्यात आले आणि ११ नोव्हेंबर, २०१९ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. त्रैमासिक व

अर्धवार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या

नोंदणीकृत कार्यालय: १११, मेकर चेंबर्स ४, ११वा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दूर.:0२२-४३३४७०००, **फॅक्स**:0२२-४३३४७००२ **सीआयएन**: एल९९९९९एमएच १९८२पीएलसी १०२६९७ वेबसाईट: www.crest.co.in ई-मेल: secretarial@crest.co.in

३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.	तपशील		एकमेव			एकत्रित	
₽.		संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही
		३०.०९.१९	३०.०९.१९	३०.०९.१८	३०.०९.१९	३०.०९.१९	३०.०९.१८
		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत
۱.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८१७.५२	94८4.98	७३६.६८	१७७६.४२	३२९५.८२	939८.६७
	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,						
	अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	१५२.९१	३६१.१२	३१७.४२	५५९.७५	९१४.००	३२१.६१
	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१५२.९१	३६१.१२	३१७.४२	५५९.७५	९१४.००	३२१.६१
	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	40.80	२१५.३६	२१५.६८	98८८.५8	२४१२.३६	9889.83
	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता						
	एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न						
	(करानंतर))	8८.80	१५४.०६	२१३.६३	१४८०.८९	२३४६.३६	१४८९.९८
	समभाग भांडवल	२८४४.९८	२८४४.९८	२८४४.९८	२८४४.९८	२८४४.९८	२८४४.९८
	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रू.)						
	(शेअर्सच्या एकूण सरासरी क्रमांकावर)						
	(दर्शनी मुल्य रु.१०/- प्रत्येकी)						
	अ. मूळ (रु.)	0.9८	०.७६	0.00	4.23	۷.8۲	4.33
	ब. सौमिकृत (रु.)	0.9८	0.७६	0.00	4.23	۷.8۷	4.33

*सहकारी नफा/(तोटा) चे हिस्सानंतर.

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

३. १ एप्रिल, २०१८ या व्यवहार तारखेसह १ एप्रिल, २०१९ पासून कंपनी कायदा २०१३ (कायदा) अन्वये सुचित प्रमाणे कंपनीने भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) स्विकारले आहे. सुचितप्रमाणे मागील लेखा प्रमाणामधुन असे व्यवहार निष्पादित केले आहे (यापुढे मागील जीएएपी म्हणून संदर्भ) तदनुसार अशा व्यवहारावरील प्रभाव १ एप्रिल, २०१८ रोजी प्रारंभी राखीव म्हणून नोंद केले आणि संबंधित आकडे विद्यमान निष्कर्षात पुर्नगठीत/पुर्ननमुद केले.

४. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या मागील वर्षाकरिता इंडएएस सक्षम आकडे हे अहवालात समाविष्ट नाहीत कारण ते दिनांक ५ जुलै, २०१६ रोजीच्या सेबी परिपत्रकानुसार अनिवार्य नाही

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.crest.co.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> सही / विजय चोरारीया

ठिकाण: मुंबई दिनांक: १२.११.२०१९ व्यवस्थापकीय संचालक

केस्ट व्हेन्चर्स लिमिटेडकरिता

मुंबई, ११ नोव्हेंबर, २०१९

सीआयएन क्र.:एल१७१००एमएच१९४६पीएलसी००४८८६. वेबसाईट: www.nesco.in, ई-मेल: companysecretary@nesco.in